

लातूर सामाचार

(सांज दैनिक)

प्रकाशन: धाराशिव (उस्मानाबाद आवृत्ती)

पोष्ट परवाना L2/RNP/OMD- 52/24-26

dainiklatursamachar@gmail.com

संस्थापक : स्व. शंकर माधव जडे (स्वातंत्र्य सैनिक)

क्राईम न्युज

२,७१,६५० ₹ च्या सोन्याची चोरी

उमरगा (प्रतिनिधी)- पोलीस ठाणे अंतर्गत फिर्यादी प्रतिक बळीराम वडदरे, वय २८ वर्षे, रा. गिरीजा निवास न्यु बालाजी नगर उमरगा ता. उमरगा जि.धाराशिव हे व त्यांचे घरातील सर्वजन घराला कुलूप लावून देवदर्शनासाठी पंढरपुर येथे गेले असता त्यांचे राहते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.१४.१०.२०२५ रोजी तोडून आत प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले ५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे २,७१,६५० किंमतीचे चोरून नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रतिक वडदरे यांनी दि.१५.१०.२०२५रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून उमरगा पो ठाणे येथे भा.न्या. सं.कलम ३३१(३), ३०५ (अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मद्यपी चालकावर गुन्हा दाखल

नळदुर्ग(प्रतिनिधी)- पोलीस ठाणे अंतर्गत राजेश आनंद खेडकर, रा. १३.४७४८/१ ए कारवान असिफनगर जि. हैद्राबाद आंध्रप्रदेश हे दि.१५.१०.२०२५ रोजी १७.४५ वा. सु.आपल्या ताब्यातील ईनोव्हा कार क्र एपी १३ क्यु १२१० ही नळदुर्ग ते जळकोट रोडवर मुर्ठा पाटीजवळ हायगयी व निष्काळजीपणे रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून कलम-१८५ मोवाका चे उल्लंघन केले. यावरून पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरून नमूद व्यक्तीविरुद्ध नळदुर्ग पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

जिवो कंपनीच्या टॉवरच्या बॅट्या व सोलार केबलची चोरी

धाराशिव (प्रतिनिधी)- ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत दि.११.१०.२०२५ रोजी आळणी येथील जिवो कंपनीच्या टॉवरच्या ५ बॅट्या व सोलार केबल १५ मिटर व जहागीरदारवाडी जवळील ३ बॅट्या काँस्टाईट कंपनीच्या, आरआरएच केबल ८० मिटर असा एकुण ४३,००० किंमतीचा माल अज्ञात व्यक्तीने चोरून नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रशांत सतिश घुले, वय २९ वर्षे, रा. खेड ता. जि. धाराशिव यांनी दि.१५.१०.२०२५रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

बोकड व रोळ्याची अज्ञाताने केली चोरी

येरमाळा (प्रतिनिधी)- पोलीस ठाणे अंतर्गत फिर्यादी सुशिलकुमार अच्युतराव जाधवर, वय ५१ वर्षे, रा.रत्नापुर ता. कळंब जि. धाराशिव हे दि. १४.०९.२०२५ रोजी रत्नापुर शिवारातील शेत गट नं ३५० मधील ५ शेळ्या, २ बोकड व १ पाट असा एकुण ७७,००० किंमतीचे शेळ्या व बोकड अज्ञात व्यक्तीने चोरून नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी सुशिलकुमार जाधवर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शेवटच्या

माणसाचा विकास व्हावा-पालकमंत्री प्रताप सरनाईक



धाराशिव (जिमाका) जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या काळात जिल्हा प्रशासन व यंत्रणांनी मेहनत करून चांगले काम केले आहे. त्यामुळे शेवटच्या पूरग्रस्तांपर्यंत पोहोचता आले.जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने जिल्हा नियोजन समितीची भूमिका महत्वाची आहे.या समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेवटच्या माणसाचा विकास व्हावा हाच आपला प्रयत्न आहे.असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

बुधवारी जिल्हा नियोजन समितीची सभा नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आली,यावेळी अध्यक्षस्थानावरून श्री.सरनाईक बोलत होते.सभेला आमदार सर्वश्री राणाजगजितसिंह पाटील, विक्रम काळे,कैलास घाडगे पाटील, प्रवीण स्वामी,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष,पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, सहाय्यक जिल्हाधिकारी रैवैयाह डोंगरे व जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांची

प्रमुख उपस्थिती होती.

श्री.सरनाईक म्हणाले की,जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे झालेले नुकसान पाहता २२ कोटी रुपयांच्या कामांना शासनाने मान्यता दिली आहे.१८० कोटी रुपयांच्या कामांना शासनाने निकष लावून कामे करण्याचे निर्देश दिले आहे.या निधीचा वापर जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी करण्यात येईल.ज्या ठिकाणी कामाची आवश्यकता आहे,तेथेच कामे करण्यात येतील.लोकांची कामे झाली की त्यांना दिलासा मिळतो, असे ते म्हणाले.

आमदार काळे म्हणाले की,पुरामुळे अनेक ठिकाणी असलेल्या डीपी वाहून गेल्या. मोठ्या प्रमाणात तांत्रिक बिघाड निर्माण झाले. अनेक ठिकाणी आजही वीज पुरवठा खंडित आहे,त्यामुळे वीज वितरण कंपनीने खंडित फिरत रोड करण्याचे काम हाती घ्यावे.जिल्ह्यात आवश्यक असलेल्या डीपीची मागणी वीज वितरणच्या अधिकार्यांनी त्यांच्या मुख्यालयाकडे करावी,असे त्यांनी सांगितले.

बुधवारच्या जिल्हा नियोजन समितीच्या

बैठकीत पुढील कामाचा आढावा घेण्यात आला.दि.०१.०५.२०२५ रोजी संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत व इतिवृत्तावर केलेल्या कार्यवाहीच्या अनुपालन अहवालास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५-२६ करिता एकूण मंजूर नियतव्यय रुपये ४५७ कोटी असून,शासनाकडून मंजूर निधीच्या ३० टक्के प्रमाणे आज अखेर रुपये १३७.०९ कोटी एवढा निधी प्राप्त झाला आहे.

यंत्रणेकडील प्राप्त प्रस्तावानुसार बुधवारी रोजी एकूण रुपये १०३.९५ कोटी किंमतीच्या विकास कामांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. तसेच रुपये २२.९६ कोटी निधी वितरीत करण्यात आला असून प्रत्यक्षात रुपये १५.४१ कोटी एवढा निधी खर्च झालेला आहे.

जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोगा) सन २०२५-२६ करिता एकूण मंजूर नियतव्यय रुपये ७५ कोटी

असून,शासनाकडून मंजूर निधीच्या ३० टक्के प्रमाणे आज अखेर रुपये २२.५० कोटी एवढा निधी प्राप्त झाला आहे. यंत्रणेकडील प्राप्त प्रस्तावानुसार आजरोजी एकूण रुपये ९.३९ कोटी किंमतीच्या विकास कामांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. तसेच रुपये ८.९१ कोटी निधी वितरीत करण्यात आला असून वितरीत केलेनुसार संपूर्ण निधी रुपये ८.९१ कोटी एवढा खर्च झालेला आहे.

जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासीसाठी उपयोगा (OTSP) सन २०२५-२६ करिता एकूण मंजूर नियतव्यय रुपये २.५२ कोटी असून, शासनाकडून मंजूर निधीच्या ३० टक्के प्रमाणे आज अखेर रुपये ७५.०० लक्ष एवढा निधी प्राप्त झाला आहे.

यंत्रणेकडील प्राप्त प्रस्तावानुसार आज रोजी एकूण रुपये ३७.०० लक्ष किंमतीच्या विकास कामांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे.तसेच रुपये ११.१२ लक्ष निधी वितरीत करण्यात आला असून खर्च निरंक आहे.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)

सन २०२५-२६ पासून शासकीय विकास कामांना/योजनांना एप्रिल ते जून या कालावधीत व स्थानिक स्वराज्य संस्थांकडील कामांच्या याद्यांना एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही करणेबाबत शासनाकडून १ ऑगस्ट,२०२५ अन्वये सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

नियोजन विभागाचे ७ ऑक्टोबर, २०२५ रोजीच्या पत्रान्वये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५-२६ अंतर्गत विकास कामांना/योजनांना प्रशासकीय मान्यता देण्याकरीता माहे. ऑक्टोबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

त्यानुषंगाने माहे ऑक्टोबर,२०२५ पर्यंत चालू आर्थिक वर्षातील विकास कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यासाठी शासनाने जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी श्री. गोडसे यांनी यावेळी दिली.या बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

शिवसेना शिक्षक व शिक्षकेतर सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी अॅड. तुकाराम शिंदे यांची निवड



धाराशिव (प्रतिनिधी)- शिवसेना शिक्षक व शिक्षकेतर सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी अॅड. तुकाराम शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेचे

मुख्य सचिव संजय मोरे व दुसरे सचिव किरण पावसकर यांच्या हस्ते निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले.

अॅड. तुकाराम शिंदे हे शिवसेना राज्य आंदोलन

समन्वयक पदावरही कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेवून ही निवड करण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने,

शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व आमदार किशोर दराडे यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली आहे. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिवकण याचा सक्रियपणे प्रचार आणि प्रसार करून सर्वांना सोबत घेवून कार्य करावे असे नियुक्तीपत्रात नमूद म्हटले आहे. या निवडीचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांमधून स्वागत होत आहे.

तुळजाभवानी भक्त निवासाला ६५,७०० किंमतीचा मालवी चोरी

तुळजापूर (प्रतिनिधी)- पोलीस ठाणे अंतर्गत फिर्यादी अजित हनमंत काटकर, वय ४१ वर्षे, रा. निमसोड ता. खटाव जि. सातारा ह.मु.५१६०४ मंत्रा मोनार्क पाटील वस्ती पाटील नगर बालेवाडी४११०४५ पुणे ता. जि. पुणे हे दि. १४.०९.२०२५ रोजी तुळजाभवानी भक्त निवास मध्ये तुळजापूर येथील काचेच्या खिडकीतुन अज्ञात व्यक्तीने अजित काटकर यांचे बॅग मधील ५,००० , हेडफोन व मोबाईल फोन असा एकुण ६५,७०० किंमतीचा माल चोरून नेला.पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पूरग्रस्त बळीराजाच्या मदतीसाठी कृषी महाविद्यालय १९७७ चा ग्रुप सरसावला...

अत्यावश्यक मदतीसह विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप



धाराशिव (प्रतिनिधी) सप्टेंबर २०२५ महिन्यातील अतिवृष्टीने,धाराशिव जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली. जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकरी आणि विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून,पुणे येथील कृषी महाविद्यालय १९७७ चा ग्रुप शेलगाव (ज.) (ता. कळंब जि. धाराशिव) ग्रामस्थांसाठी धावून आला. दिवाळी सणानिमित्त माणुसकीचा एक हात या भावनेतून गावकऱ्यांना अत्यावश्यक आणि शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली.

भारत देशाच्या संरक्षणासाठी,माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे खूप मोठे योगदान आहे.वाचक प्रेरणा दिन,जागतिक विद्यार्थी दिन आणि भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून १५ ऑक्टोबरला संपूर्ण देशात त्यांची ९४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.येथील जिल्हा परिषद प्रशालेमध्ये प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत, माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना त्यांच्या मातोश्रीने, घडविले, अगदी त्याच पद्धतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य शिक्षकांकडून अविरत सुरू आहे.या विद्यार्थ्यांना पूर परिस्थितीने अडचणीला सामोरे

जावे लागले. त्यांच्या शिक्षणामध्ये कोणताही खंड येऊ नये म्हणून,विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात येत असल्याचे दिनेश सिंह परदेशी यांनी सांगितले.

अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दीडशे शैक्षणिक किटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. शेलगाव (ज.) मध्ये कृषी पदवीधर बांधवाकडून बळीराजा आणि विद्यार्थ्यांची दिवाळी गोड झाल्याचे समाधान ग्रामस्थांमधून व्यक्त करण्यात आले.जय भारत सदनिका प्रकल्प प्रमुख दिनेशसिंह परदेशी यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी,त्यांचे शालेय सहकारी डॉ.सुदाम अडसूळ,सतीश महाले,प्रफुल्ल जाधव, प्रेम गांधी,ज्योतिबा शिंदे, अर्जुन यादव आणि उमाशंकर क्षीरसागर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले.ज्या ग्रामीण भागातून,प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले,शेती पिकवणाऱ्या वडिलांची अवस्था आणि त्याची जाणीव कृषी महाविद्यालय पुणे १९७७ कृषी पदवीधारक गुपला झाली.

निसर्गाशी अहोरात्र लढणाऱ्या लढवय्या बळीराजाला आम्ही तुमच्या सोबत आहोत... तुम्ही एकटे समजू नका असाच संदेश कृषी महाविद्यालयाच्या ग्रुपने खारीचा वाटा उचलून दिला आहे.

ओ३म् भूर्भुवः स्वः ।
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि ।
धियो यो नः प्रचोदयात् ॥

लातूर समाचार

बे-लगाम बोलणारे नेते

देशात बेलगाम बोलणारे नेते दिसून येत असल्याने जनतेनी कोणावर विश्वास ठेवावा हा प्रश्न निर्माण झाला आहे. परदेशात जाऊन भारताचे प्रथम नागरिक म्हणजे पंतप्रधानावर टिका होते. आज केवळ पंतप्रधान यांच्यावर काहिही मत व्यक्त केले जाते. भारताचे पंतप्रधान हे अमेरिकेचे ट्रम्प यांना घाबरतात असे वक्तव्य करणे योग्य नाही. मोठ्या जबाबदार नेत्यांनी असे बालिश मत व्यक्त करणे योग्य नाही. भारत आता जगात महासत्ताधिशाकडे वाटचाल करीत आहे. भारत अमेरिकेला घाबरत नाही, आज भारतीयांची कामगिरी पाहून तो काही प्रमाणात घाबरला आहे. अमेरिकेला वाटते की, भारताने रशियाशी संबंध तोडावेत, मात्र ते शक्य नाही. भारत व रशिया यांची मैत्री तेलापुरती नाही तर अनेक वर्षांची आहे. हे उघड आहे. आज जरी अमेरिकेचा दबाब असला तरी तो भारत झुकारत आहे. ही बाब दुर्लक्षित करून चालत नाही. मुळात भारताने अमेरिकेचा टॅरिफ झुगारला आहे. तो मान्य नसल्याचे सांगून स्वदेशीचाकडे वाटचाल सुरू केली. भारत बऱ्याच बाबतीत स्वावलंबी बनला असून अनेक बाबी स्वदेशी उत्पादित होत आहेत. अल्पावधित भारत हा जगात स्वयंपुर्णतिबाबत एक नंबरवर देश समजला जाणार आहे. त्यामुळे आज आपल्या देशातील जनता पंतप्रधानाच्या पाठीशी उभा आहे. आपल्या देशात अनेक राज्य हे काँग्रेसकडे होते ते काँग्रेसला आपल्या ताब्यात ठेवता आले नाहीत. त्याच प्रमाणे आज पंतप्रधानविरोधात बोलणे योग्य नाही. बोलण्यापेक्षा पुरावे जनतेला देवुन जनता आपल्यासोबत आली पाहिजे असा विचार केला पाहिजे. आज काँग्रेस आवाज उठवित आहे, याला जनतेचा प्रतिसाद किती प्रमाणात मिळत आहे? अनेक ठिकाणी पदयात्रा काढल्या, याला प्रामाणिक जनतेचा प्रतिसाद मिळणे अपेक्षित होते तो मिळाला नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाने विचार करावा की, लोकशाहीप्रधान भारतदेशात विरोधीपक्षनेते पद आहे. त्यामुळे काही ही मत व्यक्त करताना जनतेचा पाठींबा किती मिळेल या बाबीचा विचार केला पाहिजे. उठसुठ पंतप्रधानवर टिका करणे किंवा आपमानित करून बोलणे याचा अर्थ देशातील जनतेचा आपमान केल्यासारखे आहे ही बाब दुर्लक्षित करता येत नाही. आज आतून भारतला, ट्रम्प काही प्रमाणात घाबरत आहेत. भारताचे जे मित्र नाहीत त्यांच्याशी मैत्री केली जात आहे. त्यांना आर्थिक मदत केली जात आहे. आज पाकिस्तानला मदत करणे म्हणजे त्या अर्थिक बाबीचा उपयोग भारताविरोधी होणार आहे. आज जगात अतिरेकी पोसणारा देश पाकिस्तान आहे. हे जगाला माहिती आहे. भारतात सत्तापरिवर्तन झाले नसते तर भारताचा भुभाग पाकिस्तानला दिला असता असे नंतर समजते. त्यामुळे आपमानित करून बोलू नका तर भारताची ताकद कशा प्रकारे वाढेल याचा विचार करा. देशातील जनतेनी शंभराच्या आत रोखले आहे. याचा अर्थ जनतेच्यामनात अजून प्रेमाची भावना वाढलेली दिसून येत नाही. देशातील जनता विचारी आहे. यावेळी सणात स्वदेशीमालाची अनेकांनी खरेदी केली आहे व करण्याचा संकल्प केला आहे. ट्रम्पला एक ना एक दिवस भारतासमोर झुकावे लागणार आहे. भारतीय गप्प बसून एकणारे आहेत मात्र एक दिवस परिवर्तन घडविणारे आहेत. काँग्रेसने पंतप्रधानावर टिका करणे सोडून द्यावे व काँग्रेसपक्षाचे कार्य करीत राहावे. जनतेसोबत राहावे तरच काँग्रेसचे कार्य दिसून येणार आहे. जनतेचा कल पंतप्रधानाकडे आहे तर मोदी यांच्यावर टिका करणे काँग्रेसचे चालू आहे. आज भाजपाची सत्ता केंद्रात दोन टर्म यशस्वी करून तिसरी टर्म सांभाळत आहेत. त्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचार कोणी केला किंवा जेलची हवा खात आहे असे दिसून आले नाही. परादर्शि कारभार सर्वांना आवडतो. त्यानुसार भाजपाची वाटचाल आहे. जगात भारताने वचक निर्माण केली आहे. जगात भारताचे नाव आदराने घेतले जात आहे. भाजपाच्या तेडीस काँग्रेसने कार्य केले पाहिजे. ते दूरच दिसून येते. टिका करणे आवघड नाही. टिका योग्य का अयोग्य या बाबत तपासले जाते. त्यामुळे आपल्या देशाची प्रतिमा मलिन होणार नाही याची दक्षता घेणे अपेक्षित आहे. आज विचार केला तर पंतप्रधानाचा परिवार राजकारणात नही किंवा उद्योग, कारखानदारीत नाही. आज पुर्वीच्या पंतप्रधान व विद्यमान पंतप्रधानाबाबत तुलनात्मक विचार केला तर काही बाबी सहज लक्षात येतील. त्यामुळे इतरावर टिका करण्यापेक्षा आपण काय जनतलेला पटऊन सांगणार आहोत, याचा विचार पहिल्यांदा केला पाहिजे. विचार न करता बोलणे टाळले पाहिजे. ट्रम्प केवळ बोलणारे आहे. आम्ही युद्ध थांबविले आहे. नोबल पुरस्कार मिळावा म्हणून प्रयत्न करीत आहे. जागतिक यशस्वी काम केले, ते मी केले असे मिरवित असल्याचे दिसून येत आहे. याला ग्रामीण भाषेत बालिशपना म्हटले जाते. आज अमेरिकेतील विचारी मंडळी ट्रम्प यांच्या वागण्यावर टिका करीत आहे. उठसुट कोणाला तरी टागेंट करणे योग्य नाही. पुर्वीपेक्षा प्रगतीपथावर भारत आहे. पुर्वीच्या सरकारपेक्षा या सरकारची प्रगती समाधानकारक आहे. असे असताना पंतप्रधान हे अमेरिकेला घाबरत आहेत असे म्हणणे भारतीय जनतेचा एक प्रकारे आपमान आहे. त्यामुळे विचारपुर्वक बोलणे आवश्यक आहे. आजही उघड कोणी बोलत नाहीत नाही मात्र अनेकजण काँग्रेस म्हणजे गांधी घराणाचे वर्चस्व समजत आहेत. सहज काँग्रेसच्या कार्यकर्त्यास युवराज भेटत नाहीत. असा अक्षेप अनेकांनी यापुर्वीच नोंदविला होता. या बाबत विचार करून वाटचाल करणे अपेक्षित आहे. मुळात पहिल्यांदा थेट पंतप्रधानला टागेंट करणे सोडून दिले पाहिजे. टिका करण्यापेक्षा आपल्या विचाराशी कितीजण सहमत आहेत. देशातील जनता किती आपल्या विचाराशी सहमत आहेत याचा विचार केला पाहिजे. पाठीशी बहुमत नसताना विचार व्यक्त करणे योग्य नाही. पहिल्यांदा बेलगाम बोलणे टाळले पाहिजे. यातून काहीच साध्य होणार नाही. उलट देशाची बदनामी होऊ शकते. एका व्यक्तीला टागेंट करणे उचित नाही ही बाब लक्षात घेतली पाहिजे.

उभ्या-उभ्या तोंड न लावता घटाघटा पाणी पिता?



पाणी घटाघटा पिऊ नका किंवा उभ्याने पाणी पिऊ नये ही वाक्ये आठवतात का? आई- आजी कायम असे म्हणतात. जाऊ दे म्हणून आपण सोडून देतो. मात्र चुकीच्या पद्धतीने पाणी पिणे आरोग्यासाठी फार धोक्याचे. घाईगडबड असल्यामुळे आपण अनेकदा थांबून पाणी पित नाही. पटापट एकदाच पितो. उभ्याने, गटागट, आणि अनेकदा भांड्याला तोंड न लावता वरतून पाणी पिण्याची सवय सर्व वयोगटातील लोकांना असते. पण ही सवय आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक

सतत थकवा आणि कमजोरी जाणवत असल्यास कोणता ज्यूस प्यावा? ज्यानलगेच मिळेल एनर्जी



आपल्याला सकाळी झोपेतून जागे झाल्यापासून दिवसभर थकवा किंवा कमजोरी जाणवते का? जर या प्रश्नांचे उत्तर हो असेल तर आज आम्ही आपल्याला काही असे पौष्टिक ज्यूस सांगणार आहोत, जे योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने घेतल्यास तुमची एनर्जी लेव्हल वाढवू शकतात. पोषक तत्वांनी भरलेले हे ज्यूस आपल्या एकूणच तब्येतीसाठीही फायदेशीर असतात.

आवळ्याचा ज्यूस
आयुर्वेदात आवळ्याला पोषणाचा खजिना मानलं जातं. थकवा आणि कमजोरी दूर करण्यासाठी आवळ्याचा ज्यूस पिणं खूप फायदेशीर ठरतं. हा ज्यूस प्यायल्यानंतर आपल्याला ताजेतवानेपणा आणि ऊर्जा जाणवेल. तसेच, आवळ्याचा ज्यूस तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यातही मदत करतो.

केसगळती थांबवण्यासाठी शेवग्याची पावडर की ज्यूस? जाणून घ्या लांबसडक केसांचे जबरदस्त ब्यूटी सिक्रेट!



कितीही काही केलं तरी केसगळती काही थांबत नाही. महागडे तेल, श्याम्पू वापरून देखील काही उपयोग होत नाही. आपलेही केस लांबसडक- घनदाट असावे असं प्रत्येकाला बाबत पण वाढते प्रदूषण,

चुकीचा आहार यामुळे केसांच्या वाढीवर परिणाम होतो सतत टाळू कोरडी किंवा अतिप्रमाणात चिकट झाल्याने केसागळती वाढते. केसांची योग्य निगा न राखल्यास केसांना फाटे फुटतात. केसगळती

न लावता थेट बाटलीतून पाणी पितात. हे हूसळशपळळ वाटले तरी प्रत्यक्षात तोंडातील जीवाणू बाटलीच्या तोंडावर राहतात आणि पुढच्या वेळी त्याच बाटलीतून पाणी घेतल्यास हे जंतू पुन्हा शरीरात जातात. त्यामुळे तोंड, घसा आणि पचनसंस्थेचे आजार होऊ शकतात.

पाणी बसून आणि हळूहळू पिणे ही सर्वोत्तम पद्धत आहे. बसल्यावर शरीर शांत अवस्थेत असते आणि पाणी शरीरभर योग्य रीतीने शोषले जाते. पाणी चघळल्यासारखे हळू प्यायल्याने ते लाळेत मिसळते, ज्यामुळे पचन सुधारते आणि आम्लपित्त कमी होते. अशा प्रकारे प्यायलेले पाणी शरीराला अधिक ऊर्जा आणि तजेलता देते. म्हणूनच, उभ्याने गटागट पाणी पिण्याची सवय टाळा. मुलांना लहानपणापासूनच पाणी बसून, शांतपणे आणि हळूहळू पिण्याची सवय लावा. ही साधी सवय आयुष्यभर पचनसंस्था आणि आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.

संत्र्याचा ज्यूस

संत्र्याच्या ज्यूसमध्ये व्हिटामिन सोबतच इतरही अनेक पोषक तत्व असतात. कमजोरी कमी करण्यासाठी संत्र्याचा ज्यूस एक उत्तम पर्याय ठरतो. हा ज्यूस हृदयाच्या आजारांचा धोका देखील कमी करण्यास मदत करतो आणि फायबर यात भरपूर असल्यानं पचन तंत्रही चांगलं राहतं. तसेच त्वचेला देखील अनेक फायदे मिळतात.

बीटाचा ज्यूस
कमजोरी कमी करून ऊर्जा वाढवण्यासाठी बीटाचा ज्यूस उत्कृष्ट मानला जातो. बीटाचे सेवन केल्याने केवळ रक्तातील हिमोग्लोबिन वाढत नाही, तर शरीरातील अनेक त्रासांपासूनही मुक्ती मिळते. बीटाचा ज्यूस शरीर डिटॉक्सिफाय करण्याचे काम करतो आणि हृदय व मेंदूच्या आरोग्यासाठीही लाभदायक ठरतो.

हे सर्व ज्यूस नैसर्गिक पोषक तत्वांनी भरलेले आहेत. जर तुम्ही दररोज यापैकी एक ज्यूस योग्य प्रमाणात घेतला, तर काही दिवसांतच तुमची कमजोरी दूर होईल आणि शरीरात नवीन ऊर्जा संचरेल.

केस पातळ होत आहेत हा घरगुती उपाय बनवेल केशवती



सुंदर केस गळताना पाहणे खूप त्रासदायक वाटते. केस पातळ होण्याची अनेक कारणे असू शकतात. अस्वास्थ्यकर जीवनशैली, हार्मोनल असंतुलन, आनुवंशिकता यामुळंही केस गळण्याची समस्या निर्माण होते. केस मजबूत करण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत. हे घरगुती उपाय तुमच्या केसांसाठी जादूचं काम करू शकतात. चला तर मग विलंब न लावता जाणून घेऊया केस गळणं कसं टाळता येईल.

कोरफडीचा वापर : कोरफडीच्या वापरानं केस मजबूत होतात. यासाठी एका डब्यात २ चमचे एलोवेरा जेल घ्या. या जेलनं तुमच्या टाळूवर बोटांनी मसाज करा. मसाज केल्यानंतर ते सुमारे २५ मिनिटे राहू द्या आणि नंतर कोमट पाण्यानं धुवा. तुम्ही हे आठवड्यातून दोनदा करू शकता. हे तुमचे केस मुळापासून मजबूत करेल.

अंडी: केसांचे पातळ होण्यासाठी अंड्यांचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी एका भांड्यात अंडे फोडून त्यात ऑलिव्ह ऑईल मिसळा. आता हे मिश्रण केसांना लावा. सुमारे २० मिनिटांनंतर आपले केस शॅम्पूने धुवा. आपण आठवड्यातून १-२ वेळा ही प्रक्रिया करू शकता

एवोकॅडो: केसांच्या वाढीसाठी एवोकॅडो खूप फायदेशीर ठरू शकतो. यासाठी एका भांड्यात एवोकॅडो आणि केळी मॅश करा. हे मिश्रण तुमच्या टाळूवर आणि केसांना लावा. सुमारे ३० मिनिटांनंतर पाण्याने स्वच्छ धुवा. हे तुमचे केस मजबूत करते

आवळा आणि लिंबाचा रस: आवळा आणि लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आढळते. जे केसांसाठी खूप फायदेशीर आहे. त्याची गुळगुळीत पेस्ट बनवा नंतर केसांना लावा. कोरडे झाल्यानंतर केस थंड पाण्याने धुवा. कडुलिंबाची पाने : कडुलिंबाची पाने केसांसाठीही फायदेशीर ठरू शकतात. त्यांचा वापर करून तुम्ही कोंडा, केस गळणे इत्यादीपासून मुक्त होऊ शकता. केसांवर वापरण्यासाठी, प्रथम कडुलिंबाची पाने धुवा, आता त्याची पेस्ट तयार करा, नंतर केसांना लावा. सुमारे ३० मिनिटांनंतर स्वच्छ धुवा.

मेथी दाणे : मेथी दाणे केसांसाठीही फायदेशीर असतात. ते केस गळणे थांबवतात. यासाठी रात्री मेथीचे दाणे पाण्यात भिजत देवा. सकाळी बिया पाण्यात मिसळून घट्ट पेस्ट बनवा. हे मिश्रण केसांवर आणि टाळूवर लावा आणि ३० मिनिटे राहू द्या. शॅम्पूने धुवा.

बायकोचे ऐकणारा नवराच सुखी आणि यशस्वी होतो; अभ्यासात मोठा खुलासा



नवरा बायको म्हणजे संसाराची दोन चाके. नवरा बायको एकमेकांना जितकं जास्त प्रेम करतील, एकमेकांची जितकी जास्त काळजी घेतील आणि एकमेकांना जपतील तेवढा त्यांचा संसार सुखाचा होतो असं बोललं जातं. नात्यातील गोडवा टिकला तरच ते नातं टिकतं हे सुद्धा तितकच खर आहे.. काही घरांमध्ये नवरा त्याच्या बायकोचे इतकं ऐकतो की त्याला घरातील इतर लोकांचे टोमणे एकावे लागतात. हा बधा सगळं बायकोच ऐकतोय हे सातत्याने सनन करावा लागते मात्र आता एका अभ्यासानुसार, जो नवरा आपल्या बायकोचे सगळं काही ऐक तोच नवरा सुखी आयुष्य जगतो. समाधानात त्याचा संसार वाढतो असं समोर आलं आहे.

अमेरिकेतील द गॉटमन इन्स्टिट्यूटचे प्रमुख संशोधक डॉ. जॉन गॉटमन यांनी आनंदी आणि अखंड विवाहाच्या वैशिष्ट्यांचा वर्षानुवर्षे अभ्यास केल्यानंतर त्यांना याबाबत माहिती समोर आली. नवरा बायकोच्या नात्याबद्दल गॉटमन यांनी असं एक सत्य उघड केलं जे नवविवाहित पुरुषांसाठी खरोखर उपयुक्त ठरेल. सुखी संसारासाठी गॉटमन यांनी एकच सल्ला दिला आहे, तो म्हणजे तुमच्या पत्नीला आनंदी ठेवा! पुरुषांनी त्यांच्या पत्नींचे एकावे आणि व्यावसायिक करिअर मध्ये सक्रिय भूमिका घ्यायला लावावी असं गॉटमन यांनी सांगितलं आहे.

गॉटमन सल्ला देतात की पुरुषांनी त्यांच्या पत्नींच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडण्याबाबत सहमत असले पाहिजे.. आपल्या पत्नीला कधीही कोणत्या गोष्टीसाठी विरोध करू नये.

बहुतेकदा असे घडते की जे पुरुष आपल्या पत्नींच्या प्रभावाचा प्रतिकार करतात ते त्यांना कळत नकळत असे करतात. हे घडते, आणि ते ठीक आहे, परंतु प्रभाव कसा स्वीकारायचा हे शिकण्याची वेळ आली आहे. “तुमच्या जोडीदाराकडे दररोज लक्ष देऊन आणि त्यांना पाठिंबा देऊन ही एक मानसिकता आणि कौशल्य दोन्ही विकसित होते, डॉक्टरांनी असेही स्पष्ट केलं की भावनिकदृष्ट्या मोठ्या मनाचा नवरा आपल्या बायकोचा प्रभाव स्वीकारण्याची शक्यता जास्त असते . आणि तो तिला अधिक चांगल्या प्रकारे मदत करू शकतो. कारण कोणतीही भावना व्यक्त करण्यात त्याला संकोच वाटत नाही.

गॉटमनच्या नातेसंबंधांवरील अभ्यासाचे निष्कर्ष पाहून अनेक महिलांनी आनंद व्यक्त करत सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट केल्या. एका महिलेने तिच्या नवऱ्याला टॅग करत म्हंटल, आनंदाची हमी मी जे सांगतो ते करत राहा!.. तर ‘तुला हजारवे वेळा टॅग करत आहे हे अनुसरण करण्याची आशा आहे, असं म्हणत दुसऱ्या एका महिलेने तिचं नवऱ्याची फिरकी घेतली.

कोलेस्टेराॅलचा वाढणारा धोका टाळा, शरीर आणि त्वचेवर होणारे बदल वेळींच ओळखा...

सध्याच्या वेगवान जीवनशैलीत सगळेच जण अरबटचरबट खात असतात. या सवयीमुळे शरीरात कोलेस्टेराॅलचे प्रमाण वाढत चालेल आहे. या वाढत्या कोलेस्टेराॅलमुळे नवीन समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. डोकेदुखी आणि छातीत दुखणे हेच फक्त कोलेस्टेराॅलचे संकेत नसतात. तर तुमची त्वचा सुद्धा कोलेस्टेराॅल मोठा संकेत आहे. त्वचेवरही कोलेस्टेराॅलचा परिणाम होतो. त्याची लक्षणे वेळीच ओळखा आणि गंभीर हद्दयविकार टाळा. तुमचा कोलेस्टेराॅल किती प्रमाणात वाढले आहे हे बघण्यासाठी पुढील ५ लक्षणे जाणून घ्या.
१. झॅन्थेलाइमा झॅन्थेलाइमा म्हणजे डोळ्यांभोवती आलेले पिवळे डाग. डोळ्यांभोवती वा पापण्यांवर लहान पिवळे डाग दिसू लागले तर कोलेस्टेराॅल वाढत आहे हे समजून घ्या. झॅन्थेलाइमा हे रक्तात कोलेस्टेराॅल जास्त प्रमाणात आहे असे सुचवतो. आणि हद्दयाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू



शकतो.
२. झेंथोमा झेंथोमा म्हणजे शरीरावर पिवळसर लहान गाठी दिसतात. जास्त चरबी वाढल्याने या गाठी तयार होतात. कोपर, गुढये, हात आणि पायावर जास्त वेळा या गाठी दिसून येतात.
३. बॅड कोलेस्टेराॅल बॅड कोलेस्टेराॅल म्हणजे त्वचेची खाज आणि जळजळ होणे. शरीरावर खाज आणि लालसरपणा जाणवत असेल तर ही बॅड कोलेस्टेराॅलची लक्षणे आहेत.
४. पाय थंड पडणे

धमन्यांतील कोलेस्टेराॅल वाढले की रक्तप्रवाहाचा वेग मंदावतो. यामुळे पाय थंड पडतात.
५. नख आणि त्वचेच्या रांगांमध्ये बदल कोलेस्टेराॅल वाढले की रक्त शुद्ध होण्याची प्रक्रिया मंदावते. यामुळे शरीरातील अनेक अवयवांना वेळेत शुद्ध रक्त मिळत नाही. नख निस्तेज होतात, पिवळी पडतात. त्वचाविकारांचा धोका वाढतो. कोलेस्टेराॅल नियंत्रणात ठेवण्यासाठी काय खावे ?
१. तळलेले तेलकट खाणे टाळा. भाज्या , पालेभाज्या, फळ , फायबर आणि प्रथिने युक्त आहार घ्या
२. किमान ३० मिनिटे व्यायाम करा.
३. धूम्रपान आणि मद्यपान करू नका
४. नियमित रक्त तपासत राहा आणि कोलेस्टेराॅलचीही तपासणी करत राहा

अलीकडे वाचनाची आवड कमी होऊ लागली आहे असे अनेकजण म्हणतात, ते थोडेफार खरे असले तरी दूरदर्शनमुळे वाचण्याऐवजी ऐकण्यात आणि पाहण्यातच अनेकांचे मन गुरफटून जाते. असे असले तरी केवळ प्रेक्षक वा श्रोता होण्याने सर्वांच्या मनाची भूक भागत नाही. एकदा लहानपणी पुस्तकांशी मैत्री झाली की, ती संगत कधी सुटत नाही. जीवनातले अनुभव अधिक डोळसपणे देण्याची शक्ती पुस्तक आपल्याला देतात. आपलं व्यक्तिमत्त्व अधिक सुजाण संपन्न करतात. ’वाचनालयाविना शाळा म्हणजे शस्त्रगाराविना किष्ठा होय’ पूर्वीच्या काळी देशाभिमानीने प्रेरित होऊन समाज शिक्षण देण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली ही ग्रंथालये म्हणजे स्वातंत्र्यप्रेमाची व जागृतीची प्रतीकेच आ–हेत. ’पुस्तक वाचल्यावर मस्तक तयार होतं आणि मस्तक तयार झाल्यावर माणूस कुठेही नतमस्तक होत नाही,’ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. आज विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक तथा समाजातील सर्वच घटकांचे वाचन कमी होत आहे हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही. वाचनाद्वारे व्यक्तिमत्त्व विकासासाठी अनेक गोष्टी सहाय्यभूत ठरतात. हे जवळपास प्रत्येक यशस्वी क्षेत्रातील तज्ज्ञ तथा अनुभवी व्यक्तींचे मत आहे. आज विद्यार्थी वर्ग केवळ मिळेल त्या साधनांद्वारे फक्त माहिती गोळा करीत आहे. अभ्यासक्रमाशी पूरक असणाऱ्या उपयुक्त वाचनाकडे अनेकांचा कल आहे ; परंतु मूळ कलाकृतीचा अभ्यास करण्याकडे, वाचन वाढवण्याकडे अनेकांचे दुर्लक्ष होत आहे. देशाला महासत्ता बनवण्याचे ज्यांनी प्रथम स्वप्न पाहिले ते आपले राष्ट्रपती भारतरत्न भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या राष्ट्रीय कार्याची दखल म्हणून त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा

स्वस्थ त्वचेकरता काय खावे?



दैनिंदन आहारात कॅल्शियम, लोह यांसारखे घटक महत्त्वाचे असतात. हिमोग्लोबीन व विविध जीवनसत्त्वांची पातळी शरीरात योग्य राखली गेली, तर डॉक्टरांपासून दूर राहता येईल.दैनिंदन आहारात कॅल्शियम, लोह यांसारखे घटक महत्त्वाचे असतात. हिमोग्लोबीन व विविध जीवनसत्त्वांची पातळी शरी–रात योग्य राखली गेली, तर डॉक्टरांपासून दूर राहता येईल.तुम्हाला आरोग्य चांगलं ठेवायचं असेल आणि डॉक्टरपासून दूर राहायचं असेल, तर शरीराकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

कॅल्शियम, लोह गरजेचं शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी काही बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे. कॅल्शियम आणि लोहाची शरीराला आवश्यकता असते. कॅल्शियम आणि लोहाच्या कमतरतेमुळे तुम्हाला चालता–फिरताना त्रास होऊ शकतो

आडवे शब्द

१. करमणूक करणारे
४. चाणक्यनीती
१०. आरक्षित
११. मुसळधार पावसाचे नक्षत्र
१२. पक्षीराज
१३. चांदी
१५. टक्कर
१७. केशतेलातील सुगंधी वनस्पती
१८. हार, सर
२१. इतरांहून निराळी
२३. अनेक प्रकारची फळे
२६. फळांचे शेत
२७. भांडण
२८. कमीजबरोबरचे वस्त्र
३०. रेशमाचे जाडसर कापड
३२. स्वच्छ कारभार!
३४. नमन
३५. विशेष
३६. दयाळू
३७. निरर्थक
३९. पळून जाणे
४१. खाजणारा
४२. ओढ्यावरील तात्पुरता पूल
४४. भूतकाळ
४६. अत्तराचा बोळा
४८. अधिक महिना
५१. नृत्य–नाट्यकलेचे दैवत
५४. निराश, अनुत्साही
५५. नेम, व्रत
५७. उत्सवाचे दिवस
५८. पुष्कळ (प्रा.)
५९. नमुनेदार
६२. ताबा, बळजबरीने अंमल
६३. दुसऱ्याच्या अंमलाखाली असलेला
६४. लहान मूल
६५. भोळा शंकर
६७. हिमत

६९. किंचित वक्रता
७०. वेतन, ७१. बातमी
७२. चिंतन, ७३. आणि
७४. उद्देश, नेम
७५. हिदीत पोस्ट ऑफिस

उभे शब्द

१. सुंदर स्त्री
२. रंगविलेले
३. भयानक, भयंकर
४. दक्ष
५. जळजळीत, उष्ण
६. झकास
७. वाघाची ललकारी
८. मेहनत, श्रम, त्रास
९. बटबटीत, आगखाऊ
१४. त्रागा, राग, संतापणे
१६. एक छोटे चर्मवाद्य
१७. पत्ता, शोध
१९. मराठीत ’सांरी’!
२०. निकट, आजूबाजूस
२२. गतिमान
२४. दाखविणे
२५. मनातील इच्छा, बेत
२७. वाद्य वाजविणारा
२९. रस्य
३१. सज्जनगडचे संत
३३. सैनिकांची पॅरेड, व्यायाम
३५. आचारी
३७. बकरा, बोकड
३८. प्राण
३९. सैन्याची तुकडी
४०. फायदा
४१. गैरहजेरी, कामावर बुट्टी
४३. तापापूर्वीचे अंग मोडून येणे
४५. लोखंड घासण्याचे हत्यार
४७. वेदना
४९. गोडातील द्रव
५०. हांजी हांजी करणारे वरिष्ठानी ’बैल गाभणा’

म्हटल्यावर ’--- महिना’ म्हणण्यास मागेपुढे पाहत नाहीत!
५२. पोपट
५३. चकचकीत
५४. प्रसिद्ध शायर– --- खय्याम
५६. शिडींचे संत
५९. सन्मानाचे वेतन
६०. गोष्टी लिहिणारा
६१. आवाजांचा गोंधळ
६३. उद्याच्या नंतरचा दिवस
६५. मूळ बांधकाम
६६. आघात, घाव
६८. अंत:करण

आडवे उतर

१.मनोरंजक
४.साम दाम दंड भेद
१०.राखीव
११.हस्त
१२.गरुड
१३.रजत
१५.घडक
१७.माका
१८.माळ
२१.आगळीवेगळी
२३.फळ फळावळ
२६.मळा
२७.वाद
२८.सलवार
३०.टसर
३२.पारदर्शक
३४.मस्कार
३५.खास
३६.कनवाळू
३९.अर्थहीन
३९.पलायन
४१.खाजरा
४२.साकव
४४.गतकाल
४६.फाया
४८.मालमास
५१.नटराज
५४.उदास
५५.रसा
५७.सणवार
५८.मस
५९.मासलेवाईक
६२.कळजा
६३.पर–स्वाधीन
६४.बालक
६५.सांब
६७.धमक
६९.बाक
७०.पगार
७१.वार्ता
७२.मनन
७३.व
७४.लक्ष्य
७५.डाकघर

उभे उतर

१.मनोरमा
२.रंगीत
३.कराल
४.सावध
५.दाहक
६.मस्त
७.डरकाळी
८.दगदग
९.भडक
१४.जळफळाट
१६.डफ
१७.मागमूस

धाराशिव

मुंबई : सण असो वा रोजची साफसफाई, घर स्वच्छ ठेवल्याने सकारात्मकता आणि उत्साह येतो. बाजारातील महागड्या उत्पादनाऐवजी, तुम्ही घरगुती आणि नैसर्गिक वस्तूंनीही कमी वेळेत प्रभावी स्वच्छता करू शकता. खालील काही सोप्या आणि जबरदस्त ट्रिक वापरून तुमचे घर नव्यासारखे चमकदार दिसेल.
१. चिकट व हड्डी डागांसाठी नैसर्गिक उपाय
स्वयंपाकघरातील ओटा सिंक आणि बाथरूमच्या टाईल्सवरील चिकटपणा काढण्यासाठी हे मिश्रण जादूचं काम करतं.लिंबू (ड्शोप) आणि बेकिंग सोडा (इज्जळपस डेवर): लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा एकत्र करून जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट चिकट डागांवर किंवा गंजलेल्या नळांवर लावा. काही मिनिटांनी स्क्रब करून स्वच्छ पाण्याने धुवा.
लिंबातील सिड आणि सोड्यामुळे डाग लगेच निघून जातात. आल्याची पावडर, व्हिनेगर आणि बेकिंग सोडा एकत्र करून पेस्ट बनवा. यामुळे वांश बेसिन आणि ड्रेनमधील चिकटपणा व हड्डी डाग सहज निघतात.२. पंखे आणि खिडक्यांसाठी सोपे हॅक्स
पंख्याची धूळ आणि खिडक्यांचे काच साफ



दिवाळी आलीये, कमी वेळेत घर करा चकाचक!

करणे हे सर्वात त्रासदायक काम असते. पंखा स्वच्छ करण्यासाठी ’पिलो कव्हर’ हॅक: पंख्याचे प्रत्येक पाते एका जुन्या उशीच्या कव्हरमध्ये घाला आणि हळू हळू बाहेरून आतल्या बाजूला पुसा. यामुळे पंख्यावरील सर्व धूळ थेट कव्हरमध्ये जमा होईल आणि तुमच्या घरात खाली पडणार नाही.काचेसाठी व्हिनेगर स्प्रे: पाणी आणि व्हाईट व्हिनेगर सम प्रमाणात मिसळून स्प्रे बॉटलमध्ये भरा. हा स्प्रे खिडक्या आणि आरशांवर वापरा. मायक्रोफायबर कापडाने पुसल्यास काच लखख चमकते.
३. फर्निचर आणि फरशीची चमक टिकवा

या प्रश्नाचे उत्तर देताना ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतोपह्नींनी म्हटलंय...
उद्या विज्ञान तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या गुंतागुंतीतून सुटकेच्या धडपडीसाठी उन्नत अर्थव्यवस्थेने कोडलेल्या क्षासाला विरोध करण्यासाठी निर्मळ जगण्यास शेवटी माणसाला साहित्याच्या आश्रयाला यावे लागणार. दुसरा आश्रय कोणता असणार आहे. गुगलमुळे पडलेल्या प्रश्नाना क्षणात उत्तर शोधणे सोपे झाल्यामुळे चिकित्सा व चिकित्सकवृत्ती कमी झाली आहे. गेल्या काही वर्षांत रेडिओ, इंटरनेट, दूरचित्रवाणीचा विकास आणि वापर झपाट्याने वाढला पण वृत्तपत्रे आणि पुस्तकांना जगातून हद्दपार करण्यात माध्यमांना यश आलेले नाही, रेडिओद्वारे ऐकू येणारे शब्द व दूरचित्रवाणीवरील चित्रे यांचा मनावर तत्काळ परिणाम होतो पण तो वरवरचा असतो टिकाऊ नसतो. आजही कमी खर्चाचे व चटकन उपलब्ध होणारे ज्ञानाचे साधन म्हणजे पुस्तकेच आहेत. पुस्तके वाचून मोठमोठ्या चळवळी उभ्या केलेल्या व्यक्ती वर्तमानकाळात सुद्धा आपल्यासमोर आहेत. साहित्य संमेलन, प्रबोधनवादी मेळावे यात पुस्तकांची मोठ्या प्रमाणात खरेदी–विक्री होतच असते व आजही अनेक पुस्तके जन्माला येत आहेत. त्यांचा वेग मंदावलेला नाही यावरून जरी वाचनालय सुनी सुनी झाली तरी वाचन कमी झालेले नाही हे लक्षात येते. आजच्या काळात ’वाचाल तर वाचाल’ हे बाबासाहेबांचे शब्द सार्थ वाटतात व अनेक वेळा मार्गदर्शक ठरतात. सध्या प्राथमिक शिक्षण स्तरावर विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन, क्षमता विकसित करण्यासाठी अनेक प्रकारचे उपक्रम देखील शासनाने हाती घेतले आहेत. आपणही सर्वांनी एक पाऊल पुढे टाकत वाचन संस्कृती जोपासण्यासाठी नियमित वाचन करणे गरजेचे आहे.

विनोद

काटा – बंडू – खंडू, काल माझ्या स्वप्नात माझ्या पायाला एक काटा टोचला.
खंडू – आजपासून पायात चप्पल घालून झोपत जा.

संदेश

Santa: Ye Nya Mobile Kab Liya?
Banta: Liya Nai.. Girlfriend Ka Uthaya Hai
Santa: Kiyun?
Banta: Wo Roz Kehti thi Ke Tum Mera Phon Nhi Uthate...



ज्याला नीट खायला प्यायला मिळते, त्याने आपले कर्तव्यही चोख बजावावे.
–थॉमस फुलर

संस्कृत सुभाषित

एकोदरसमुद्भूता एकनक्षत्रजातका: ।
न भवान्ति समा: शील यथा बदरिकाष्टका: ॥
अर्थ : एकाच बोराच्या झाडावर उत्पन्न झालेले कोटे एक दुसऱ्यासारखे नसतात तसेच एका आईच्या पोटी जन्मलेले, एकाच नक्षत्रावर जन्मलेले सर्व लोक समान नसतात.

मनोरंजक महाशब्दकोडे

१	२	३	४	५	६	७	८	९
		१०		११			१२	
१३	१४		१५	१६		१७		
१८		१९	२०		२१			
	२३				२४			२५
२६				२७		२८		२९
	३०	३१		३२		३३	३४	
	३७			३८		३९		४०
४१			४२	४३	४४	४५		४६
		४८	४९		५०		५१	५२
	५४			५५	५६	५७		
५८			६०		६१			६२
६३				६४			६५	६६
			६७	६८		६९	७०	
७१		७२		७३		७४	७५	

१९.माफ कर
२०.जवळपास
२२.वेगवान
२४.प्रदर्शन
२५.मनोरथ
२७.वादक
२९.रमणीय
३१.समर्थ
रामदास स्वामी
३३.कवायत

३५.खानसामा
३७.अज
३८.जीव
३९.फलटण
४०.नफा
४१.खाडा
४३.कसकस
४५.कानस
४७.यातना
४९.लस

५०.नववा
५२.रावा
५३.जरकबरक
५४.उमर
५६.साईबाबा
५९.माणधन
६०.लेखक
६१.कलकल
६३.परवा
६५.सांगाडा
६६.प्रहार
६८.मन



थोडक्यात/ संक्षिप्त

फेल तेव्हाच होता जेव्हा...’, निवृत्ती की विश्वचषकाची तयारी ?

मुंबई –विराट कोहलीने १६ ऑक्टोबर रोजी एक्स (माजी दिव्तर) वर एक अशी पोस्ट शेअर केली, ज्यानंतर फॅन्समध्ये खळबळ उडाली आहे. त्या एका वाक्यावरून चाहते वेगवेगळे अर्थ काढत आहेत की, काहींना वाटते कोहली निवृत्तीच्या तयारीत आहे, तर काही म्हणतात हा २०२७ वर्ल्ड कपसाठीचा सिग्नल आहे.ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी कोहलीने एक्स वर लिहिले की, "तुम्ही खरंच तेव्हाच फेल होता, जेव्हा तुम्ही हार मानायचे ठरवता." हे पोस्ट काही मिनिटांत व्हायरल झाले आणि लगेचच चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले. कुणी म्हणाले "पिटायमेंटचा हिट आहे", तर कोहलीचे चाहते म्हणाले "किंग अजून संपलेला नाही, तो २०२७ वर्ल्ड कपसाठी सज्ज आहे."

सामन्याच्या दोन दिवस आधीच प्लेइंग ११ जाहीर
क्राईस्टचर्च–गेल्या महिन्यात इंग्लंड क्रिकेट संघानं आयर्लंडला तीन सामन्यांच्या मालिकेत २-० ने हरवले होते. आता, इंग्लंडचा संघ न्यूझीलंडच्या आव्हानाचा सामना करण्यास सज्ज आहे. तीन सामन्यांची टी-२० मालिका १८ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडच्या भूमीवर सुरू होईल. दोन्ही संघांमधील पहिला टी-२० सामना क्राईस्टचर्चमधील हॅंगली ओव्हल इथे खेळला जाईल. सामना अजून दोन दिवस दूर आहे, परंतु इंग्लंडने १६ ऑक्टोबर रोजी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे.संघात चार विकेटकीपरचा समावेश : पहिल्या टी-२० साठी इंग्लंडने जाहीर केलेल्या संघातील सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे चार विकेटकीपिंग पर्यायांचा समावेश.

पाकिस्तान नवा कॅप्टन निवडणार, या खेळाडूच्या नावाची चर्चा

कराची–पाकिस्तान क्रिकेट संघानं दक्षिण आफ्रिकेवर ९३ धावांनी कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. मात्र, पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आशिया कपमध्ये पाकिस्तानचा भारतानं सलग तीन वेळा पराभव केला होता. या पराभवांनंतर पीसीबी आता सलमान आगाचं कर्णधारपद काढून घेणार असल्याच्या चर्चा सुरू आ–हेत. सलमान आगाच्या जागी पाकिस्तानच्या टी २० संघाचं कर्णधारपद अनुभवी ऑलराऊंडर शादाब खान याला दिलं जाऊ शकतं. आगामी टी २० मालिकांसाठी शादाब खानला कर्णधार केलं जाण्याची शक्यता आहे.शादाब खान यानं पाकिस्तानकडून ७० एकदिवसीय आणि ११२ टी २० सामने खेळले आहेत.

भारताने धुतल्यानंतर पाकिस्तानच्या टीममध्ये उभी फूट

कराची–आशिया कपमध्ये टीम इंडियाकडून तीनही वेळा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानच्या टीममध्ये उभी फूट पडल्याचं चित्र आहे. टी-२० फॉर्मेटमध्ये सलमान अली आघाची कॅप्टन्सी जाणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. सलमान अली आघाच्या ऐवजी नवा कर्णधार कोण होणार? याचं नावही समोर आलं आहे. पाकिस्तानचा अनुभवी ऑलराऊंडर शादाब खान पाकिस्तानच्या टी-२० टीमचा कर्णधार होऊ शकतो. शादाब खानने आतापर्यंत पाकिस्तानकडून ७० वनडे आणि ११२ टी-२० आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या आहेत. खराब कामगिरीनंतर शादाब खानला पाकिस्तानच्या टीममधून बाहेर केलं गेलं होतं.

अभिषेक शर्मा आणि स्मृती मानधनाला आयसीसी प्लेअर्स ऑफ द मंथ पुरस्कार
दुबई–भारतीय क्रिकेटपटू अभिषेक शर्मा आणि स्मृती मानधना यांनी सप्टेंबर २०२५ साठी आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार पटकावला आहे. अभिषेकने पुरुष गटात हा सन्मान मिळवला, तर मानधनाला महिला गटात हा सन्मान मिळाला आहे. अभिषेक शर्मा ने आशिया कप टी२०आय स्पर्धेत चांगली कामगिरी केली. त्याने सात सामन्यांमध्ये ४४.८५ च्या सरासरीने आणि २०० च्या स्ट्राईक रेटने ३१४ धावा केल्या. या कामगिरीमुळे त्याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट आणि आयसीसी पुरुष टी२०आय फलंदाजी क्रमवारीत ९३१ चे सर्वोच्च रेटिंग गुण मिळाले. अभिषेकने संघातील सहकारी कुलदीप यादव आणि झिम्बाब्वेच्या ब्रायन बेनेटला मागे टाकून हा पुरस्कार जिंकला. अभिषेक म्हणाला, 'हा पुरस्कार जिंकणे ही एक अद्भुत भावना आहे.

तो १४ वर्षाचा नसून....वैभव सूर्यवंशीबद्दल ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूचा सर्वात मोठा दावा

दिल्ली–वैभव सूर्यवंशीने क्रिकेट विश्व–ात वादळ आणले आहे. आधी त्याने आयपीएल, नंतर इंग्लंड आणि आता ऑस्ट्रेलियात आपल्या स्कोटाक फलंदाजीने पुन्हा एकदा आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे. राजस्थान रॉयल्सने १३ वर्षाच्या वैभव सूर्यवंशी १.१ कोटीमध्ये खरेदी केल्यानंतर सर्वात आधी तो प्रकाशझोतात आला होता. त्यानेही तो विश्वास सार्थ करून दाखवला. वयाच्या १४ व्या वर्षी गुजरात टायटन्सविरोधात तुफानी खेळी करत त्याने आयपीएलमधील पहिले शतक ठोकले. इतक्या कमी वयात शतक ठोकणारा तो आयपीएलमधील पहिला खेळाडूही ठरला. यानंतर त्याने अंडर-१९ संघात इंग्लंडविरोधात खेळताना ७८ चेंडूत १४३ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया संघालाही त्याने सोडले नाही. युथ टेस्टमध्ये अंडर-१९ संघात खेळताने त्याने फक्त ६२

चेंडूत १०४ धावा केल्या. पण, २८ एप्रिलच्या रात्री जयपूरमध्ये सर्वाई मानसिंग स्टेडियमवर ३५ चेंडूत त्याने केलेली शतकी खेळी अद्यापही पहिल्या स्थानावर आहे. सूर्यवंशीने भारतासाठी खेळलेल्या काही अनुभवी गोलंदाजांना टोले लगावताना अजिबात दया दाखवली नाही. सूर्यवंशीने १०१ धावा केल्या, ज्यात सात चौकार आणि ११ षटकारांचा समावेश होता, ज्यामुळे रॉयल्सना १६ षटकांत २१० धावांचं आव्हान पूर्ण करण्यात मदत झाली. १४ वर्षांच्या मुलाने अशी खेळी करताना पाहून अनेकांचा विश्वासच बसत नव्हता. रवी शास्त्री यांनी आठवण करून दिली की ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू मॅथ्यू हेडन सूर्यवंशीच्या वयावर विश्वास ठेवण्यास कसा नकार देत होता. 'मी आश्चर्यचकित झालो. जयपूरमधील त्या सामन्यात मी समालोचन करत होतो.



मी चौथ्या षटकात ऑन एअर गेलो आणि मी सलग दोन वेळा समालोचन केले कारण तोपर्यंत आमच्याकडे एक समालोचक कमी होता. नवव्या, दहाव्या षटकात, त्याने १०० धावा केल्या होत्या. तो मोहम्मद सिराज, इशांत शर्मा यांना एक्स्ट्रा कव्हर आणि मिडविकेटवर सलग १० फटके

लगावले. हेडोस (मॅथ्यू हेडन) तिथे होता आणि तो म्हणाला, 'अरे हा १४ वर्षाचा असू शकत नाही', आणि मी म्हणालो, 'चला, शांत व्हा', 'असे शास्त्रींनी डब्डब्ल्यू स्पोर्ट्स पॉडकास्टवरील विलो टॉक शोमध्ये सांगितले. सूर्यवंशीसमोर भविष्यात मोठं आव्हान

सूर्यवंशीमध्ये प्रतिभा आहे, यात शंका नाही. मात्र भारतीय क्रिकेटमधील एक कटू सत्य हे आहे की अनेक प्रतिभावान क्रिकेटपटू मागे पडले आहेत आणि वाटेतच त्यांचं करिअर संपलं आहे. सूर्यवंशीला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रोत्साहन मिळत असल्याचं कौतुक होत असताना रवी शास्त्री यांनी त्याला सल्ला दिला आहे. 'त्याच्यासाठी सध्याचा काळ सर्वात इठीण आहे. कारण त्याने सचिनसारखाच इतक्या लहान वयात आणि स्वतःवर छाप पाडली आहे. आता, पुढच्या २-३ वर्षात, त्याला मार्गदर्शन करण्यासाठी कोणीतरी हवं आहे कारण तुम्ही खूप लवकर मार्गावरून भटकू शकता. ते तुमच्या डोक्यात जाऊ शकतं. अपेक्षा जास्त असतात, तुम्ही ते हाताळू शकणार नाही. इथेच कोणीतरी त्याला जाऊन सांगावं लागेल की, 'तुम्हाला कधीतरी अपयश येणारच'. हा खेळ सम

तोल साधणारा आहे. म्हणून नाराज होऊ नका. हा जीवनाचा एक भाग आहे, परंतु तुम्ही जे करत आहात त्यावर टिकून राहा आणि एकदा तुम्ही अपयश स्वीकारायला सुरुवात केली की, ते तुमच्या प्रगतीत स्वीकारा, तेव्हाच तुम्ही चांगले कराल. पण हा त्याच्यासाठी एक महत्त्वाचा काळ आहे,' असं भारताचे माजी प्रशिक्षक पुढे म्हणाले.सूर्यवंशीची तुलना सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीसारख्या दिग्गजांशी केली जात आहे. तथापि, भारतीय क्रिकेटने फक्त एकच तेंडुलकर आणि कोहली पाहिला आहे याचं एक कारण आहे. शास्त्री यांनी इतिहास या प्रश्नाचं खरे उत्तर देऊ शकेल, तरी सूर्यवंशीला तेंडुलकर किंवा कोहली यांच्यासारख्याच नावाने ओळखण्यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे असे त्यांनी म्हटले आहे.

वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणारा ऑस्ट्रेलिया पहिला संघ



बांगलादेशला केले पराभूत

अरहॅम, ऍशले गार्डनर आणि ऍनाबेल सदरलँड यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. १९९ धावांचे माफक लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन सलामीवीरांनी बांगलादेशी

गोलंदाजांना कोणतीही संधी दिली नाही. कर्णधार ऍलिसा हिली आणि फोबी लिचफिल्ड यांनी अप्रतिम फलंदाजी करत संघाला अवघ्या २४.५ षटकांत विजय मिळवून दिला. ऍलिसा

हिली हिने अत्यंत रससीशीळींश फलंदाजी करत आपले सलग दुसरे शतक पूर्ण केले आणि ७७ चेंडूत नाबाद ११३ धावा केल्या. तिच्या खेळीत २० चौकारांचा समावेश होता. फोबी लिचफिल्डने देखील तिला उत्कृष्ट साथ दिली आणि ७२ चेंडूत नाबाद ८४ धावा केल्या. हिली आणि लिचफिल्ड यांच्यातील २०२ धावांची नाबाद सलामी भागीदारी ही महिला विश्वचषकाच्या इतिहासातील गडी न गमावता यशस्वीरित्या गाठलेले सर्वाधिक मोठे लक्ष्य ठरले.

या दगदणीत विजयासह ऑस्ट्रेलियाने विश्वचषकात आ–पले वर्चस्व कायम राखत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.



ऑस्ट्रेलिया महिला संघ गुणतालिकेत अव्वल



नवी दिल्ली : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मधील १३व्या लीग सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ आमनेसामने आले. विशाखापट्टणमच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या रोमांचक लढतीत भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत ४८.५ षटकांत ३३० धावांचा डोंगर उभारला. मात्र, ऑस्ट्रेलियाने जबरदस्त खेळ करत ४९व्या षटकात ७ गडी गमावून हे लक्ष्य पार केले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने महिला विश्वचषकाच्या पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवले असून, भारतीय संघाला पराभवाचा फटका बसला आहे. आता भारताला पहिल्या ४ मध्ये टिकून राहण्यासाठी उर्वरित सामने जिंकणे अत्यावश्यक ठरणार आहे.

ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून इतिहास रचल्यानंतर ऑस्ट्रेलिया महिला संघ वर्ल्ड कपच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. कंगारू संघाने आतापर्यंत ४ सामने खेळले असून, त्यापैकी ३ सामने जिंकले आणि १ सामना पावसामुळे रद्द झाला. त्याचे एकूण ७ गुण आणि +१.३५३ नेट रनरेट आहे. दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडची महिला टीम आहे, जिने ३ सामन्यांत ३ विजय मिळवले असून त्यांचा नेट रनरेट +१.८६४ आहे. भारतीय महिला संघ पराभवानंतर तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे, पण त्यांचा नेट रनरेट घसरला आहे. टीम इंडियाने ४ सामने खेळले असून त्यापैकी २ जिंकले आणि २ हरले आहेत. भारताचा सध्याचा नेट रनरेट +०.६८२ आहे. चौथ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे, ज्यांनी ३ सामन्यांत ४ गुण मिळवले असून त्यांचा नेट रनरेट -०.८८८ आहे. न्यूझीलंड पाचव्या क्रमांकावर, पाकिस्तान तळाशी गुणतालिकेत न्यूझीलंडचा संघ पाचव्या स्थानावर आहे, त्यांच्याकडे ३ सामन्यांतून २ गुण असून नेट रनरेट -०.२४५ आहे. तळाच्या तीन स्थानांवर आशियाई संघ आहेत, बांग्लादेशने ३ पैकी १ सामना जिंकून सहावा क्रमांक मिळवला आहे. श्रीलंका एकाच गुणासह सातव्या क्रमांकावर आहे, तर पाकिस्तानचा संघ तीनही सामने हरल्यानंतर शेवटच्या पायरीवर म्हणजे आठव्या स्थानावर आहे. इंग्लंडविरूद्ध टीम इंडियाचा सामना निर्णायक ठरणार हरमनप्रीत कौरच्या टीम इंडियाला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. आधी दक्षिण आफ्रिका आणि आता ऑस्ट्रेलियाने भारतावर मात केली. गुणतालिकेत भारत तिसऱ्या स्थानावर कायम असला तरी संघाचा नेट रनरेट (+०.६८२) घसरला आहे. पुढचा सामना १९ ऑक्टोबरला इंदूरमध्ये इंग्लंडविरूद्ध होणार आहे, इंग्लंडचा अजूनपर्यंत एकही पराभव झालेला नाही, त्यामुळे हा सामना भारतासाठी निर्णायक ठरणार आहे.

भारत–पाकिस्तान हॉकी सामना बरोबरीत

जोहोर (मलेशिया) : भारताच्या ज्युनिअर पुरुष हॉकी संघाने चुरशीच्या सामन्यात मंगळव–ारी पाकिस्तानला सुलतान जोह–रे चषक स्पर्धेच्या साखळी सामन्यात ३-३ असे बरोबरीत रोखले. परंतु, या सामन्यात सर्वाधिक चर्चा रंगली ती दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एकमेकांसह केलेल्या हातमिळवणीची. सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघाच्या खेळाडूंनी एकमेकांना हाय फाइव्ह दिल्यानंतर सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले.गेल्या महिन्यात झालेल्या क्रिकेट टी-२० आशिया चषक स्पर्धेत भारत–पाकिस्तान अंतिम सामन्यासह तीनवेळा एकमेकांविरूद्ध भिडले. या तिन्ही सामन्यांत भारतीयांनी पाक खेळाडूंशी हस्तांदोलन केले नव्हते. तसेच, सध्या सुरू असलेल्या महिला



विश्वचषक स्पर्धेतही भारतीय संघाने पाक संघासोबत हात मिळवले नव्हते. परंतु, मंगळवारी भारतीय हॉकीपटूंनी राष्ट्रीगत झाल्यानंतर पाक खेळाडूंना हाय फाइव्ह दिले. सोशल मीडियावरही याची बरीच

चर्चा रंगली. त्याआधी, पाकिस्तानच्या खेळाडूंना आधीच मानसिकदृष्ट्या तयार राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. याबाबत पाकच्या एका अधिकार्याने सांगितले, 'खेळाडूंना सांगितले गेले आहे की, जर भारतीय खेळाडूंनी सामन्यापूर्वी किंवा सामन्यानंतर हस्तांदोलन केले नाही, तर त्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून जायचे.'दरम्यान, भारताने दोन गोलंांनी पिछाडीवरून दमदार पुनरागमन करत आघाडी घेतली, परंतु पाकिस्तानने अखेरच्या क्षणी गोल करून सामना अनिर्णीत राखला. भारताकडून अरिजित सिंग हुंडल (४३वे मिनिट), सौरभ कुशवाहा (४७) आणि मनमीत सिंग (५३) यांनी, तर पाकिस्तानकडून हन्नान शाहिद (५) आणि सूफियान खान (३९ व ५५) यांनी गोल केले.

भारतीय खेळाडू वेळेत निघूनही ऑस्ट्रेलियाला उशिरा का पोहोचले? नेमकं कारण काय ?

नवी दिल्ली: रोहित शर्मा विराट कोहलीसह टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी १५ ऑक्टोबरला वेळेत रवाना झाली. पण तरीही खेळाडू मात्र थकलेल्या अवस्थेत रात्री उशिरा पर्थमध्ये पोहोचले. भारतीय संघ पर्थमध्ये दाखल (फोटो- द) दशरा खपवळर औलींशीव ळप झर्शींह: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झालेला भारतीय संघ पर्थमध्ये दाखल झाला आहे. पर्थमधूनच भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात प्रथम वनडे मालिका खेळवली जाणार आहे, ज्यामधील पहिला सामना १९ ऑक्टोबरला पर्थमध्ये होईल. पण यापूर्वी टीम इंडियाचे खेळाडू निश्चित वेळेनुसार उशिरा पर्थमध्ये दाखल झाले, ज्याचा व्हीडिओदेखील समोर आला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली ही भारतीय क्रिकेटमधील जोडगोळी ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेसाठी

संघात परतली आहे. हे दोन्ही दिग्गज खेळाडू नवा वनडे कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियात खेळताना दिसतील. रोहित शर्मा, शुबमन गिल आणि विराट कोहली यांच्या भेटीचा व्हीडिओ बीसीसीआयने शेअर केला होता जो प्रचंड व्हायरल झाला होता.रोहित–विराटसह टीम इंडिया पर्थमध्ये दाखल १५ ऑक्टोबर रोजी पहाटे दिल्ली विमान–तळावर दाखल झालेल्या शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाने पहाटे ४ वाजता पर्थमधील त्यांच्या हॉटेलमध्ये चेक इन केलं. ऑस्ट्रेलियातून येणाऱ्या वृत्तांनुसार, दिल्लीतील विमान नियोजित वेळेपेक्षा सुमारे चार तास उशिराने होतं. त्यामुळे सिंगापूरमध्ये जोडलेली उड्डाणं आणि ट्रांझिट वेळापत्रकात फेरबदल झाला, आणि त्यामुळे पोहोचण्याची वेळेत अधिक विलंब झाला.दिल्लीतील विमानाच्या विलंबामुळे सिंगापूरमधील वेळापत्रकातही बदल

करण्यात आला, परिणामी भारतीय संघ १६ ऑक्टोबरला पहाटे पर्थमध्ये पोहा–चला. भारतीय खेळाडूंची पहिली तुकडी पर्थला पोहोचली तेव्हा विराट कोहली, रोहित शर्मा, शुबमन गिल आणि केएल रा–हुल उपस्थित होते. भारत मिशेल मार्शच्या नेतृत्वाखालील संघाविरूद्ध ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामने खेळेल, ही मालिका १९ ऑक्टोबरपासून सुरू होईल. 'ही' स्पर्धा ठरू शकते अखेरची भारतीय क्रिकेट पत्रकार विमल कुमार यांनी दिलेल्या वृत्तानुसार, पर्थ विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था होती आणि त्यामुळे काही चाहते त्यांच्या आवडत्या स्टार खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी भारतीय संघाच्या हॉटेलबाहेर वाट पाहत होते. पण, रात्री बराच उशीर झाल्यामुळे, थकलेले भारतीय खेळाडू हॉटेलबाहेर वाट पाहणाऱ्या चाहत्यांसह फोटो वगैरे न काढता थेट हॉटेलमध्ये गेले.



१८ ऑक्टोबर रोजी सरस्वती संगीत परिवाराच्या वतीने सूरमयी दिपावली पहाट कार्यक्रम

लातूर/प्रतिनिधी :प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी येथील सरस्वती संगीत कला महाविद्यालय,मराठवाडा संगीत कला अकादमी व दत्त मंदिर संस्थान, औसा रोड, लातूर, रोटरी क्लब, डी.एस .परिवार,लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६:१५ वाजता दत्त मंदिर, औसा रोड,लातूर याठिकाणी सूरमयी दिपावली पहाट या देखण्या कार्यक्रमाचे आयोजन केले असून सर्व लातूरकर संगीत रसिकांना ही दिवाळीची मेजवानी ठरणार आहे.या दिपावली पहाट कार्यक्रमाप्रसंगी मुंबई येथील सुप्रसिद्ध सितार वादिका कु.गरिमा व रिद्धिमा शेजल भगिनी यांच्या सितारवादनाची जुगलबंदी सादर होणार आहे.तसेच युवा गायक श्री.अनिरुद्ध वाघचवरे, सोलापूर (सुवर्ण पदक विजेता) यांचे सुश्राव्य गायन तसेच प्रा. लक्ष्मण श्रीमंगले,कु.प्रीती उदगीरकर यांचे सुगम व भक्तिगीत गायन संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व श्रोत्यांकडून हरिनामाचा गजर होईल. याप्रसंगी नामांकित कलावंत आपली कला सादर करणार आहेत. उपस्थित रसिकांसोबत दिपावली पहाट कार्यक्रमात नामधून जप सामूहिकरीत्या गायले जाणार असून त्यामध्ये सर्व रसिक श्रोते यांना सामावून घेतले जाणार आहे. तरी, या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने संगीत प्रेमींनी, सर्व भक्तगण यांनी उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रमाचे सरस्वती संगीत कला अकादमीचे अध्यक्ष संयोजक तालमणी डॉ. राम बोरगावकर यांनी केले आहे.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. विश्वनाथ स्वामी,प्रा.गणेश बोरगावकर, प्र.प्राचार्य डॉ. सुदाम पवार,प्रा.तुकाराम आवाड, प्रा. बालाजी शिंदे,प्रा. अमोल जाधव हे परिश्रम घेत आहेत.

दयानंद वाणिज्य महाविद्यालयात “इनोव्हेट अँड इन्व्हेस्टिगेट रिसर्च मेथडॉलॉजी मास्टरक्लास” कार्यशाळा संपन्न

लातूर/प्रतिनिधी : येथील दयानंद वाणिज्य महाविद्यालयातील पदव्युत्तर संशोधन समिती यांच्या वतीने एम.कॉम. प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी “इनोव्हेट अँड इन्व्हेस्टिगेट रिसर्च मेथडॉलॉजी मास्टरक्लास” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. एच.एस. पाटील (स्कूल ऑफ मॅनेजमेंट सायन्स, विद्यापीठ सभ-सेंटर, लातूर) यांनी विद्यार्थ्यांना संशोधन प्रक्रियेतील विविध पैलूंचा मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना संशोधन पद्धतीशास्त्रातील नावीन्यपूर्ण दृष्टिकोन, फील्डवर्क करे प्रभावीपणे करावे, संशोधन प्रकल्प व प्रबंध कसा लिहावा, तसेच संशोधनासाठी उपयुक्त तंत्रे व सर्वोत्तम पद्धती याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रशांत मांत्रीकर होते. या कार्यशाळेत उपप्राचार्य डॉ. गणेश लहाने, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षचे समन्वयक डॉ. बाळासाहेब चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक पदव्युत्तर संशोधन समिती प्रमुख डॉ.बालाजी कळंबे यांनी केले व सूत्र संचलन प्रा अनुजा कांबळे यांनी केले. कार्यशाळेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यशस्वितेसाठी डॉ. बालाजी कळंबे, डॉ. आर.एन. गिल्डा, प्रा.अनुजा कांबळे, प्रा.शैलजा चिकटे, व डॉ. के.डी. औसकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

राज्यस्तरीय शालेय वुशू स्पर्धेत दयानंद विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी महाराष्ट्रात प्रथम, जम्मू काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र

लातूर/प्रतिनिधी : दि.०९ ते ११ ऑक्टोंबर २०२५ या दरम्यान क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद,छत्रपती संभाजीनगर द्वारा आयोजित छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय वुशू स्पर्धेत दयानंद विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा ११ वीचा गणेश विश्वशंकर गुणाले हा विद्यार्थी यू/१७ व ७० गटात महाराष्ट्रात सर्वप्रथम आला.त्यामुळे तो जम्मू काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धे साठी पात्र झालेला आहे.या यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांचे अभिनंदन दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी,सचिव रमेश बियाणी,महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. सिद्धेश्वर बेल्लाळे यांनी केले तसेच उपप्राचार्य प्रा.भाऊसाहेब सरगदे यांच्या हस्ते त्याचा यथोचित सत्कार करण्यात आला.या यशस्वी विद्यार्थ्याला डॉ.महेश बेंबडे,प्रा.निशिकांत सदाफ ुले,प्रा.विनोद गेवारे,प्रा.वैष्णवी जोशी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. सदरील विजयी खेळाडूंचे अभिनंदन पर्यवेक्षिका डॉ.संध्या कोल्हे,पर्यवेक्षक डॉ.हंमंत वरूडकर, कार्यालीन अधीक्षक नवनाथ,प्रा कविता जाधव,डॉ.कोमल गोमारे, प्रा. व्यंकट केले, प्रा.बळवंत सूर्यवंशी, प्रा. विजयकुमार मांदळे, प्रा. मनोज पाटील, दिलीप राठोड,रवी लाहोटी, सुहास परवते यांच्यासह इतर प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही केले आहे.

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिन ग्रंथ वाचनामुळे नवी प्रेरणा मिळते -जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

लातूर/प्रतिनिधी : ग्रंथ वाचन हे जीवनात सकारात्मक ऊर्जा देते, तसेच यामुळे नवनवीन संकल्पनांची प्रेरणा देतात, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी आयोजित ‘वाचन प्रेरणा दिन’ उपक्रमात त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात झालेल्या या उपक्रमात सहभागी अधिकाऱ्यांनी यावेळी ग्रंथ वाचन केले. तसेच आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना ग्रंथ भेट दिला. अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, उपजिल्हाधिकारी संदीप कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड, योजना शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील व इतर शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

ग्रंथ वाचनाने जीवनात सकारात्मक बदल घडण्यास मदत होते. नवनवीन संकल्पना, सृजनशीलतेला चालना मिळते. ग्रंथ हे चांगले मित्र बनून प्रत्येक परिस्थितीत आपल्या साथ देतात, मार्गदर्शन करतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात वाचनाची आवड जोपासायला हवी. आपण ज्याप्रमाणे मकर संक्रातीला तिळगुळ वाटतो, त्याप्रमाणे पुस्तके भेट देवून वाचन प्रेरणा दिवस साजरा करावा. आपले मित्र, नातेवाईक, कार्यालयातील सहकारी, परिवारातील सदस्य यांना ग्रंथ भेट देवून त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या. अपर जिल्हाधिकारी श्रीमती करमरकर यांनीही ग्रंथ वाचनामुळे सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होण्यास मदत होत असल्याचे सांगितले. प्रांरंभी योजना शिक्षणाधिकारी श्रीमती अंधारे यांनी वाचन प्रेरणा दिवसानिमित्त आयोजित उपक्रमाची माहिती दिली. तसेच प्रत्येकाने दररोज काही वेळ ग्रंथ वाचनाला देण्याचे आवाहन केले.

इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलचे दयानंद शिक्षण संस्थेला सदस्यत्व

लातूर/प्रतिनिधी : येथील गुणवत्तेची उच्चल परंपरा जपणारी अग्रगण्य संस्था म्हणून सर्वजण सुपरिचित असलेल्या दयानंद शिक्षण संस्थेला इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलचे (आयजीबीसी) सदस्यत्व स्वीकारलेले आहे.या इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल चळवळीत सामील होण्यासाठी आयजीबीसी ही वैयक्तिक आणि संस्थात्मक सदस्यत्वासह विविध प्रकारची सदस्यता देते.यामध्ये दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांनी संस्थेची सदस्य म्हणून नोंदणी केली आणि सदस्यत्व प्राप्त झाले आहे.याप्रसंगी दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी,ऊर्जा ऑडिटर केदार खमितकर,अभियंता किरण खमितकर,संस्थेचे शैक्षणिक विकास अधिकारी प्राचार्य डॉ.जयप्रकाश दगड,प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड, प्राचार्य डॉ.प्रशांत मांत्रीकर, प्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे, प्राचार्य डॉ.पुनम नथानी, प्राचार्य डॉ.क्रांती सातपुते, प्राचार्य डॉ.वाजिद चाऊस, प्राचार्य प्रीती पटवारी,प्रा.अनिलकुमार माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे शैक्षणिक विकास अधिकारी प्राचार्य डॉ.जयप्रकाश दगड हे या उपक्रमाचे नोंडल अधिकारी म्हणून कार्य करणार आहेत.आयजीबीसी ही संस्था सदस्यत्व संसाधनांमध्ये प्रवेश,नेटवर्किंग संधी आणि कार्यक्रमांवर सवलती देऊन स्पर्धात्मक धार प्रदान करते.सर्व श्रेणींसाठी सामान्य सदस्यत्व प्राप्त झाल्यानंतर ग्रीन बिल्डिंग वकिलीत सक्रिय भूमिका बजावण्याची संधी,नेटवर्किंगसाठी प्लॅटफॉर्म,स्थानिक अध्याय उपक्रमांमध्ये आयजीबीसी कार्यक्रमांसाठी सहभाग नोंदविता येत असतो.

अमृत संवाद मुळे कलबुरगि स्थानकावर नागरिक-रेल्वे संपर्क मजबूत झाला

सोलापूर/प्रतिनिधी : विशेष मोहीम ५.० अंतर्गत रेल्वे अधिकारी, प्रवासी आणि भागधारकांमध्ये थेट संवादाचे व्यासपीठ तयार करण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने कलबुरगि रेल्वे स्थानकावर ‘‘अमृत संवाद’’ कार्यक्रम हा रेल्वेने आयोजन केले. अमृत संवाद उपक्रम हा रेल्वे नेटवर्कच्या विकास प्रवासात पारदर्शकता, समावेशकता आणि सहभाग वाढविण्यासाठी भारतीय रेल्वेच्या नागरिक-केंद्रित दृष्टिकोनाचा एक भाग आहे. या कार्यक्रमात प्रवाशांना आणि भागधारकांना सुविधा आणि सेवांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी त्यांचे मौल्यवान अभिप्राय, अनुभव आणि सूचना सामायिक करण्यास प्रोत्साहित केले गेले.

अमृत संवादाचे ठळक मुद्दे:

या कार्यक्रमात अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत अमृत स्थानकांवर केलेल्या प्रमुख सुधारणांचे मूल्यांकन आणि प्रदर्शन करण्यावर भर देण्यात आला, ज्यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे:

- अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत केलेल्या सुधारणांचे मूल्यांकन
- सध्या सुरू असलेल्या विकासात्मक उपक्रमांबद्दलनागरिकांकडूनमिळालेलेअभिप्राय

-प्रवाशांच्या सुधारणांच्या पुढील क्षेत्रांची ओळख

- भारतीय रेल्वेच्या विकास प्रवासात जनतेच्या सहभागाला प्रोत्साहन
- स्वच्छता आणि स्थानक देखभालीत प्रवाशांच्या भूमिकेबद्दल जागरूकता वाढविणे
- डीआरएम सोलापूर आणि सिनिअर डीसीएम, डीईएन (दक्षिण), एडीईएन (जीएसयू), आणि एडीईएन कलबुरगि यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी, कल्याण कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (केकेसीसीआय), डेडआरयूसीसी, डीआरयूसीसी आणि इतर

रेल्वे वापरकर्त्यांसह विविध भागधारक गटांचे प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी झाले आणि प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या गरजा आणि अपेक्षा समजून घेतल्या.

कलबुरगि स्टेशनवरील अमृत संवादाने नागरिक आणि भारतीय रेल्वे यांच्यातील भागीदारीची भावना बळकट केली. मुक्त संवादाला प्रोत्साहन देणे, अभिप्रायांना प्रोत्साहन देणे आणि सुधारणा प्रक्रियेत जनतेला सहभागी करून घेणे, हे मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाची सेवा उत्कृष्टता आणि प्रवाशांच्या समाधानासाठी सतत वचनबद्धता दर्शवते.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात केंद्रीय युवक महोत्सव २०२५ उत्साहात संपन्न

अमरावती विभागाकडे सर्वसाधारण विजेतेपद

नाशिक/प्रतिनिधी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय युवक महोत्सव २०२५ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यात अमरावती विभागाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा अविष्कार असलेल्या या महोत्सवात विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मुंबई, नागपूर, पुणे, अमरावती, नांदेड व कोल्हापूर या आठही विभागीय केंद्रातील राज्यभरातील ४१ विद्यार्थी व ६३ विद्यार्थिनी असे १०४ जण सहभागी झाले होते. त्यातील विजेत्या ४८ विद्यार्थ्यांची मा. राजभवन (महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार दिनांक ०५ ते ०९ नोव्हेंबर २०२५ दरम्यान जळगाव येथील कवयित्री बिरिंगाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आलेल्या यंदाच्या आंतर राज्य युवक महोत्सव ‘इंद्रधनुष्य २०२५’ साठी निवड करण्यात आलेली आहे.

विद्यापीठ मुख्यालयात या केंद्रीय युवक महोत्सवास सुप्रसिद्ध नाट्य व चित्रपट अभिनेते श्री. भूषण कडू

व अभिनेत्री श्रीमती वर्षा कांबळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन होते. महोत्सवाच्या उद्घाटनपर भाषणात अभिनेते भूषण कडू यांनी संस्कृती - कला अभिनय या माध्यमातून व्यक्तीचे व्यक्तिमत् समृद्ध होत असल्याचे सांगितले. कोणतेही शिक्षण वाया न जाता त्याचा भविष्यात सदुपयोग करता येतो हे त्यांनी सोदाहरण सांगितले. तसेच युवकांनी समाजातील एकाकी असलेल्या वयोवृद्ध नागरिकांशी संवाद साधावा असे आवाहन आपल्या भाषणाच्या अखेरीस केले. अभिनेत्री श्रीमती वर्षा कांबळी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष पदावरून बोलतांना विद्यापीठाचे मा. प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी अशा युवक महोत्सवातून असंख्य चांगले कलाकार उदयास आल्याचे उदाहरण देत सांगितले. नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार क्रमिक शिक्षणासोबत अंगभूत कलागुणांना देखील पुरेपूर वाव देण्यात आहे. ज्याचा समाज देशाच्या प्रगतीसाठी फायदा होऊ शकत व असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

व्यासपीठावर निरंतर शिक्षण विद्याशाखा संचालक डॉ. जयदीप निकम, परीक्षा नियंत्रक श्री. भट्टप्रसाद पाटील, विद्यार्थी कल्याण व बहि:शाल केंद्राचे प्रमुख डॉ. दयाराम पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

या महोत्सवातील विविध स्पर्धांनिहाय विजेते पुढीलप्रमाणे (स्कीट) पाल चिकटली (अमरावती) व स्त्री शक्ती (नांदेड), नृत्य शिवांगी आखाडे (कथक कोल्हापूर), सविता गुर्गी (भरतनाट्य पुणे), समूहनृत्य राजस्थानी (जळगाव), वैयक्तिक नृत्य अभिषेक नांदुरे (लल्लाटी भंडार), जोडी नृत्य निशांत नाकतोडे व संध्या शेंडे (नागपूर आदिवासी), वादविवाद साक्षी गवळे (नांदेड), श्रेयस इंगळे (अमरावती), प्रश्नमंजुषा प्रणव जाधव (नाशिक) व श्रेयस इंगळे (अमरावती), वक्तृत्व सौरभ गायकवाड (नाशिक) व प्रथमेश श्रीवास (अमरावती), स्पॉट फोटोग्राफी सौरभ गायकवाड (नाशिक),

रेणापूर येथील शेख रिजवान देशात तिसरा आ. रमेशआप्पा कराड यांच्याकडून अभिनंदन

लातूर/प्रतिनिधी : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील इलेक्ट्रिशियन या विषयात ९९.१६ टक्के गुण मिळवून रेणापूर येथील शेख रिजवान शहेनशाह या विद्यार्थ्याने देशात तिसऱ्या क्रमांकाचे घवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी यथोचित सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जिद्द आणि मेहनत करून शेख रिजवान याने ९९.१६ टक्के गुण मिळवून देशात तिसऱ्या क्रमांकाचे घवघवीत यश संपादन केले. या यशाबद्दल भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी मंगळवारी भाजपाच्या संवाद कार्यालयात यथोचित सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी

भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ भोसले, रेणापूरचे प्रथम नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, भाजपा शहराध्यक्ष अच्युत कातळे, शेख रिजवान यांचे वडील शेख शहेनशाह, चुलते शेख खलील, मारूफ अत्तार, शेख सलीम, शेख मकसूद, रफिक शिकलकर यांच्यासह इतर अनेक जण होते.

प्रो. जडे यांचे रबरी शिक्के कॉम्प्युटर नॉयलॉन रबर असलेले टिकाऊ रबरी शिक्के तयार करून मिळतील.

शाखा १. जडे-भारत प्रिंटिंग प्रेस, मेनरोड, लातूर

शाखा २. जडेऑफसेट प्रिंटर्स, मित्र नगर, लातूर

संपर्क: (०२३८८२) २४२६०८, २४५४०९

COLT

istamp

COLE

istamp

